



# महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

४ था मजला, एक्सप्रेस टॉवर्स, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.  
 दूरध्वनी : २२०२६२४९, २२८३५२४७, २२०२५३५४.(थेट)  
 फॅक्स : २२८२१२६९.  
 ई-मेल पत्ता : [headquarters@mjp.gov.in](mailto:headquarters@mjp.gov.in)  
 वेब पत्ता : [mahamjp.com](http://mahamjp.com)

जा.क्र.मजीप्रा/जनरल/परिपत्रक/(४७)/आ.८/

दि.१७/०५/२०१६

## परिपत्रक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या राज्यस्तरावरील विविध पाणी पुरवठा केंद्रामधून नागरिकांना पाणी पुरवठा होत असतो. पाणी पुरवठा यंत्रणेमधून होणा-या पाण्याच्या गळतीमुळे तसेच पाईप फोडून पाणी चोरामुळे देखिल, प्राधिकरणाच्या महसूली उत्पन्नात घट येते. पाईप लाईन मधील गळती तांत्रिक उपाय योजना करून बंद करण्यांत येते. तथापि पाणी चोरीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कायदेशिर उपाययोजना करण्याची गरज आहे. नेमकी कोणती कायदेशिर कार्यवाही करावी याबाबत क्षेत्रीयस्तरावरील अधिका-यांना खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यांत येत आहेत.

१. भारतीय दंड विधान (Indian Penal Code) च्या कलम ३७८ अन्वये " चोरी "(Theft) या शब्दाची व्याख्या करण्यांत आली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या पाण्याच्या पाईपला अनधिकृतरीत्या छिद्र पाडून, नुकसान पोहचवून पाण्याचा अप्रमाणिक हेतूने केलेला गैरवापर " चोरी " च्या व्याख्येत येऊ शकतो, हे लक्षात घेऊन ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या पाणी पुरवठा केंद्राच्या, पाईप लाईनला नुकसान पोचवून बेकायदेशिर रित्या पाण्याचा वापर करणा-या व्यक्ति विरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७८ खाली गुन्हा, FIR व्दारे संबंधित पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात यावा.पुराव्यासाठी अशा ठिकाणचे छायाचित्रण (Video shooting) करावे व जबाबदार साक्षीदार बोलावून घटनास्थळी पंचनामा करावा. सोबत भारतीय दंडविधानाच्या कलम ३७८ ची प्रत माहितीसाठी सोबत जोडली आहे.

२. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम १९७६ च्या कलम ४५ अन्वये देखिल काही कृत्याना प्रतिबंधीत करण्यांत आला आहे.त्यातील कलम ४५ (१)(सी) नुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या पाणी पुरवठा केंद्रामधील पाणी बेकायदेशिररित्या घेण्यास प्रतिबंध करण्यांत आला आहे, व ही प्रतिबंधीत कृती /गुन्हा केल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियम कलम ५५ नुसार दोषसिध्दीनंतर रु.१०००/ दंड होऊ शकतो. या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिनियमातील तरतूदीचा

( महाराष्ट्र शासन उपक्रम )

पाणी हे जीवन आहे ! पाण्याची बचत करा !

